

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां)

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची हंगामी जेष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग
शासन परिपत्रक क्रमांक:व्यशिअ-२०२०/(प्र.क्र.१६४)/व्यशि-१

मंत्रालय, २ रा मजला , मुख्य इमारत, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २७ नोव्हेंबर, २०२०.

वाचा:- उपसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
यांचे पत्र क्र.३/आस्था-१/जे.सू./२०२०/प्र.क्र.१५९, दिनांक १५.१०.२०२०

परिपत्रक :

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) वेतनश्रेणी एस-१७: ४७६००-१५११०० या संवर्गातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१८ रोजीची हंगामी जेष्ठतासूची सोबतच्या "प्रपत्र-अ" मध्ये दर्शविल्यानुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर जेष्ठतासूची संचालनालय व अधिपत्याखालील कार्यालयातील सूचना फलकावर माहितीसाठी लावण्याची व्यवस्था संचालकांनी करावी.

२. सदर जेष्ठतासूची संदर्भात ज्या अधिकाऱ्यांना अभिवेदन सादर करावयाचे असेल त्यांनी ते दिनांक १४/१२/२०२० पूर्वी संचालकांमार्फत शासनास सादर करावे. तसेच या संदर्भात प्राप्त झालेल्या अभिवेदनांची संचालनालय स्तरावर छाननी करून त्याबाबतचा अहवाल संचालकांच्या अभिप्रायासह शासनास सादर करावा.

३. सदर परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक क्रमांक: २०२०११२७११४१०२५५०३ हा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. ना. को. भोसले)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-१.
२. सर्व सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय (संचालकांमार्फत).
३. सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना संचालकांमार्फत.
४. सर्व संबंधीत अधिकारी / संस्था / कार्यालय यांना संचालकांमार्फत.
५. निवडनस्ती (व्यशि-१)

शासन निर्णय क्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२,दि. २१.१०.२०११ सोबतचे प्रपत्र " अ "
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (तां) वेतनस्तर एस-१७: ४७६००-१५११०० या संवर्गातील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/
अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार या पदावर पदोन्नतीने / सरळसेवा प्रवेशाने नियुक्त झालेल्या
अधिका-यांची दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची हंगामी/तात्पुरती ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग # (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्यांचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	\$(नियुक्तीचा मार्ग) सरळसेवेने / मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शुणिक अर्हता @	अभिप्राय/शे रा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	३७३	श्री. स्वानंद धनंजय देवधर	खुला	१८.०५.१९८४	१५.०३.२०१७	सरळसेवा	१५.०३.२०१७	३१.०५.२०४२	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग	व्यशिअ-२०१५/(३७६/१५)/ व्यशि-१, दि.३१.०८.२०१६
२	३७४	श्रीमती. राजश्री राजाराम पाटील	इ.मा.व	०२.०२.१९७५	०९.०३.२०१७	सरळसेवा	०९.०३.२०१७	२८.०२.२०३३	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग , बी.टेक	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१५/ (३७५/१५)/ व्यशि-१, दि.०७.०३.२०१७

३	३७५	श्रीमती सुनिता रमेश जगताप (शिंदे)	इ.मा.व	११.०८.१९७१	०१.०४.२०१७	सरळसेवा	०१.०४.२०१७	३१.०८.२०२९	डी.ई.ई	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.०७.०३.२ ०१७
४	३७६	श्रीमती विणा श्रीकृष्ण पेटकर (शेवडे)	अनु.जा ती	१२.०९.१९७६	०१.०४.२०१७	सरळसेवा	०१.०४.२०१७	३०.०९.२०३४	डी.ई.ई	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.०७.०३.२ ०१७
५	३७७	श्री. संदीप प्रकाश भदाणे	इ.मा.व	०१.०६.१९८२	२२.०३.२०१७	सरळसेवा	२२.०३.२०१७	३१.०५.२०४०	डी.एम.ई., ए.आय.एम.ई, (मेकॅ.इंजि)	व्यशिअ- २०१५/(४३८ /१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७
६	३७८	श्री.अनिल सुभाषराव मोहारे	इ.मा.व	२२.१०.१९७४	०१.०४.२०१७	सरळसेवा	०१.०४.२०१७	३१.१०.२०३२		व्यशिअ- २०१५/(४३८ /१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७
७	३७९	श्री. प्रितम शशिकांत शेट्टे	इ.मा.व	०८.०२.१९७४	०६.०४.२०१७	सरळसेवा	०६.०४.२०१७	२९.०२.२०३२	विद्युत अभि.पदविका मे - १९९३	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७

८	३८०	श्री.सुरेश शिवराम ढेंगळे	इ.मा.व	१८.१२.१९६९	०१.०४.२०१७	सरळसेवा	०१.०४.२०१७	३१.१२.२०२७	डी.एम.ई. पदविका	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७
९	३८१	श्री.गणेश सुभाष भावले	भ.ज.(क)	२७.०४.१९८१	०१.०४.२०१७	सरळसेवा	०१.०४.२०१७	३०.०४.२०३९		शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७
१०	३८२	श्री. शिवकुमार सुधाकर जुमनाके	अनु. जमाती	२२.१२.१९८५	०६.०४.२०१७	सरळसेवा	०६.०४.२०१७	३१.१२.२०४३	बी.ई (मेकॅनिकल)	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१ ५/ (३७६/१५)/व्य शि-१, दि.०८.०३.२ ०१७
११	३८३	श्री.राजेश तुळशीराम शेंगोकार	अनु.जा ती	०७.०८.१९८७	०९.०३.२०१७	सरळसेवा	०९.०३.२०१७	३१.०८.२०४५	बी.ई मेकॅनिकल	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१ ५/ (३७६/१५)/व्य शि-१, दि.०८.०३.२ ०१७
१२	३८४	श्री. संजय नामदेव भोई	भ.ज.(ब)	०१.०६.१९७४	२२.०३.२०१७	सरळसेवा	२२.०३.२०१७	३१.०५.२०३२	डी.ई.ई	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१ ५/ (३७६/१५)/व्य शि-१, दि.०८.०३.२ ०१७

१३	३८५	श्री. राहूल रामभाऊ आगे	इ.मा.व	२८.०५.१९८२	१५.०३.२०१७	सरळसेवा	१५.०३.२०१७	३१.०५.२०४०	बी.ई(मेकॅ), एम.ई(डिझाईन इंजि.)	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७
१४	३८६	श्री. सदाशिव जनार्दन पाटील	भ.ज.(क)	२७.०२.१९७९	०१.०४.२०१७	सरळसेवा	०१.०४.२०१७	२८.०२.२०३७	डी.एम. ई-१९९८	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (४३८/१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७
१५	३८७	श्रीमती तृप्ती रामचंद्र भोपे	खुला	१४.०५.१९७७	०३.११.२०१७	सरळसेवा	०३.११.२०१७	३१.०५.२०३५		व्यशिअ- २०१५/(३७६/ १५)/व्यशि- १, दि.३०.१०.२० १७
१६	३८८	श्रीमती सीमा अशोक तेलंग (महाजन)	खुला	३०.०३.१९७३	३०.०५.२०१७	सरळसेवा	३०.०५.२०१७	३१.०३.२०३१	एम.टेक इलेक्ट्रीकल एम.बी.ए	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१ ५/ (३७६/१५)/व्य शि-१, दि.०८.०३.२ ०१७
१७	३८९	श्री. सचिन विजय नखाते	खुला	०२.०३.१९७८	०७.०७.२०१७	सरळसेवा	०७.०७.२०१७	३१.०३.२०३६	विद्युत अभियांत्रिकी पदविका	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.०८.०३. २०१७

१८	३९०	श्री.मोहम्मद अजीम मोहम्मद सफी शाह	वि.जा.(अ)	२७.०५.१९८१	१९.०७.२०१७	सरळसेवा	१९.०७.२०१७	३१.०५.२०३९	बी.ई मेकॅ. इंजि २००५	व्यशिअ- २०१५/ (४३८/१५) /व्यशि-१, दि.०८.०३. २०१७
१९	३९१	श्री.संतोष साहेबराव कदम	खुला	१५.०६.१९७६	०६.०७.२०१८	सरळसेवा	०६.०७.२०१८	३०.०६.२०३४	बी.ई यांत्रिकी, एम.बी.ए.	व्यशिअ- २०१५/(३७६ /१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७
२०	३९२	श्रीमती प्रणाली हिरामणराव दहाटे	अनु.जा ती	११.०७.१९८२	०७.०८.२०१७	सरळसेवा	०७.०८.२०१७	३१.०७.२०४०	बी.ई	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १६/ (२१७/१६) /व्यशि-१, दि.३१.०७.२ ०१७
२१	३९३	श्री. प्रदिप दामोदर हरदास	खुला	०६.०६.१९७५	०२.११.२०१७	सरळसेवा	०२.११.२०१७	३०.०६.२०३३	एम.टेक.इन एनर्जी टेक्नॉलॉजी	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७
२२	३९४	श्री.मनोज मधुकर बिडकर	खुला	२८.०८.१९६९	०२.११.२०१७	सरळसेवा	०२.११.२०१७	३१.०८.२०२७	डी.एम.ई. पदविका व डिग्री इन प्रॉडक्शन इंजि.	व्यशिअ- २०१५/(३७६ /१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७

२३	३९५	श्री. प्रकाश सुमनलाल जैन	खुला	०२.०४.१९७५	०२.११.२०१७	सरळसेवा	०२.११.२०१७	३०.०४.२०३३	डिप्लोमा इन मेकॅ.इंजि., डी.बी.एम	व्यशिअ- २०१५/(३७६ /१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७
२४	३९६	श्री.विकास विश्वास थोटे	खुला	१४.०१.१९७८	०३.११.२०१७	सरळसेवा	०३.११.२०१७	३१.०१.२०३६	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग	व्यशिअ- २०१५/(३७६ /१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७
२५	३९७	श्री. नितीन दत्तात्रयराव पिंडकुरवार	अनु. जमाती	१४.०१.१९८३	०३.११.२०१७	सरळसेवा	०३.११.२०१७	३१.०१.२०४१	यंत्र अभियांत्रिकी पदविका- जानेवारी २००६	व्यशिअ- २०१५/(३७६ /१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७
२६	३९८	श्री. मोहम्मद अब्दूल खालीक शेख	खुला	१५.०६.१९८१	२४.११.२०१७	सरळसेवा	२४.११.२०१७	३०.०६.२०३९	बी.ई. (इले.) २००२	शा.आ.क्र. व्यशिअ/२० १५/ (३७६/१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७
२७	३९९	कु. विशाखा बाजीराव शिरसाट	अनु.जा ती	२८.०५.१९८२	२९.११.२०१७	सरळसेवा	२९.११.२०१७	३१.०५.२०४०	बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स	व्यशिअ- २०१५/(३७६ /१५)/ व्यशि-१, दि.३०.१०.२ ०१७

२८	४००	श्रीमती सुनिता निवृत्तीराव पवार	इ.मा.व	०६.०७.१९७४	०६.१२.२०१७	सरळसेवा	०६.१२.२०१७	३१.०७.२०३२	डिप्लोमा इन इंजिनिअरिंग	व्यशिअ- २०१५/(४३८ /१५)/ व्यशि-१, दि.२१.११.२ ०१७
----	-----	------------------------------------	--------	------------	------------	---------	------------	------------	----------------------------	--